



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ७२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
गुरुवार, दि.१२ मार्च, २०१५ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ७२ वी बैठक गुरुवार, दि.१२ मार्च, २०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. घुटे व्ही. बी.	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. भांजे बी. एम., संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पवार एस. के.	सदस्य
५)	प्राचार्य श्री. धुत्तरगाव एस. सी.	सदस्य
६)	प्रा. सुर्यवंशी एस. एस.	सदस्य
७)	डॉ. शिळीमकर टी. एन.	सदस्य
८)	अॅड. श्री. सलगर बी. एस.	सदस्य
९)	डॉ. देशमुख एम. एस.	सदस्य
१०)	डॉ. करचे बी. आर.	सदस्य
११)	डॉ. शेख ए. ए.	सदस्य
१२)	श्री. गायकवाड बी. आर.	सदस्य
१३)	सौ. मोहिते-पाटील पी. पी.	सदस्या
१४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
१५)	श्री. अनपट एस. बी., प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
१६)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. श्रीमती याजमान्य एस. आर. यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. प्रा. डॉ. पाटील टी. आर., अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी व विभागीय सहसंचालिका (उच्च शिक्षण), सोलापूर विभाग हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] दि.२० फेब्रुवारी, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: दि.२० फेब्रुवारी, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व ठरावानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

१) पान क्र.२५ वर ठराव क्र.४ मध्ये शेवटच्या ओळीत "पात्रता शुल्क" च्या पुढे "जून २०१५-१६ या शै. वर्षापासून" या शब्दांचा समावेश करण्यात आला.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा.कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा.कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] देशभक्त हरीनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर यांचेकडून महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

संस्थेचे नांव	महाविद्यालयाचे नांव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे.	देशभक्त हरीनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर.	शै.वर्ष २०१५-१६ पासून	बी. बी. ए.	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित देशभक्त हरीनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेश क्र.एनजीसी २००६/(२९८/०६)/मशि-३ दि.०३/०७/२०१४ अन्वये शै.वर्ष २००६-२००७ पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता मिळालेली होती. प्रस्तुत विद्यापीठाने शासन मान्यतेच्या अनुषंगाने उपरोक्त महाविद्यालयाच्या बी. बी. ए.या अभ्यासक्रमाच्या प्रथम संलग्निकरणास शै.वर्ष २००६-०७ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती. परंतु सदर अभ्यासक्रमास आवश्यक असणारी विद्यार्थी संख्या उपलब्ध होत नसल्याचे नुमद करून संस्थेने शै.वर्ष २०१५-१६ पासून बी. बी. ए. हा अभ्यासक्रम बंद करण्यास्तव रितसर शुल्क भरून प्रस्ताव सादर केलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदींची छायांकित प्रत व तदनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्तप्रमाणे महाविद्यालयाकडून बी.बी.ए. अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३) अन्वये खालील स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ.ए. ए. शेख (अध्यक्ष)

२. श्री. बी. एन. कांबळे (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने शै.वर्ष २०१५-१६ पासून महाविद्यालयातील बी.बी.ए. हा अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३)(४) मधील तरतुदीन्वये देशभक्त हरीनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची बाब दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्यापरिषदेच्या सभेत विचारार्थ सादर केली असता, विद्यापरिषदेने ठराव क्र. ४० अन्वये सदर महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ नुसार देशभक्त हरीनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: देशभक्त हरीनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते शासनास शिफारस करण्यात आली.

[०४] लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी : मा. प्र. प्राचार्य, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर यांचेकडून महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

संस्थेचे नांव	महाविद्यालयाचे नांव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
रयत शिक्षण संस्था सातारा.	लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सम्राट चौक, सोलापूर	शै.वर्ष २०१५-१६ पासून	बी. सी. ए.	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. सी. ए. अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेश क्र. एनजीसी २००९/(१६९/०९)/मशि-३, दि.११ जुलै, २००९ अन्वये शै.वर्ष २००९-२०१० पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता मिळालेली होती. प्रस्तुत विद्यापीठाने शासन मान्यतेच्या अनुषंगाने उपरोक्त महाविद्यालयाच्या बी.सी.ए.या अभ्यासक्रमाच्या प्रथम संलग्निकरणास शै.वर्ष २००९-१० पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती. परंतु सदर अभ्यासक्रमास आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सख्येचा अभाव असल्याचे नमूद करून महाविद्यालयाने शै.वर्ष २०१५-१६ पासून बी. सी. ए. हा अभ्यासक्रम बंद करण्यास्तव रितसर शुल्क भरून प्रस्ताव सादर केलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तदनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्तप्रमाणे महाविद्यालयाकडून बी. सी. ए. अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३) अन्वये खालील स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ. ए. ए. शेख (अध्यक्ष)
२. श्री. आर. एस. मेंते (सदस्य)
३. श्री. पी. एम. दर्गोपाटील (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने शै.वर्ष २०१५-१६ पासून महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३)(४) मधील तरतुदीन्वये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची बाब दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्यापरिषदेच्या सभेत विचारार्थ सादर केली असता, विद्यापरिषदेने ठराव क्र.४१ अन्वये, सदर महाविद्यालयातील बी. सी. ए.हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ नुसार लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील बी. सी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते शासनास शिफारस करण्यात आली.

[०५] हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव (आर), ता.बार्शी या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. अध्यक्ष, तुळजाभवानी महिला मंडळ, शेळगांव (आर), यांच्याकडून संस्थेचे संचलित हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव (आर), या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नांव	महाविद्यालयाचे नांव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
तुळजाभवानी महिला मंडळ, शेळगांव (आर), ता.बार्शी, जि.सोलापूर	हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव (आर), ता.बार्शी, जि.सोलापूर	शै.वर्ष २०१५-१६ पासून	बी.एस्सी. (ई.सी.एस.)	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित हेमुजी चंदेले बी. सी. एस. कॉलेज, शेळगांव (आर), या महाविद्यालयास बी. सी. एस. अभ्यासक्रमासह शासननिर्णय क्र.एनजीसी २००७/(१८९/०७)/मशि-३, दि.०२/०७/२००७ अन्वये महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २००७-०८ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेली होती. प्रस्तुत विद्यापीठाने शासन मान्यतेच्या अनुषंगाने व स्थानिक चौकशी समितीच्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून सदर महाविद्यालयास बी. सी. एस. भाग १ या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रथम संलग्निकरणास शै.वर्ष २००७-०८ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेली होती. परंतु दरम्यानच्या काळात संबंधित संस्थेने सदर महाविद्यालयाच्या नावात बदल करून हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव (आर) असे नामांतर करून घेतले आहे. सद्यःस्थितीत सदर महाविद्यालयात बी. एस्सी. (ई.सी.एस.) व बी. एस्सी. असे दोन अभ्यासक्रम सुरु आहेत.

परंतु मागील तीन वर्षांपासून बी. एस्सी. (ई.सी.एस.) अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी विद्यार्थी संख्या उपलब्ध होत नसल्याने शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नसल्याचे व याप्रमाणे परिस्थिती असूनही दरवर्षी वार्षिक संलग्निकरण, नुतनीकरण शुल्क विनाकारण आर्थिक भूदंड सहन करावा लागत असल्याने संस्थेने शै.वर्ष २०१५-१६ पासून बी. एस्सी. (ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम बंद करीत असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्तप्रमाणे महाविद्यालयाकडून बी. एस्सी. (ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालील समिती सदस्यांची स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ. डी.जी. कदम (अध्यक्ष)
२. श्री. पी.एम. दर्गोपाटील (सदस्य)
३. डॉ. आर.एस. मेंते (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्याटप्याने बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३)(४) मधील तरतुदीन्वये हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव (आर), ता.बार्शी या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) अभ्यासक्रम बंद करण्याची बाब दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केली असता, विद्यापरिषदेने ठराव क्र. १६०(६) अन्वये, सदर महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्याटप्याने बंद करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

- परंतु सद्यःस्थितीत शै.वर्ष २०१४-१५ मध्ये बी. एस्सी. (ई.सी.एस.) भाग १ ते ३ या अभ्यासक्रमास एकही विद्यार्थी प्रवेशित नसल्याने हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव(आर) या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) अभ्यासक्रम विद्यापरिषदेच्या शिफारशीनुसार टप्याटप्याने बंद करण्याची आवश्यकता भासत नाही.

सबब, हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव (आर), ता.बार्शी या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: हेमुजी चंदेले कॉलेज, शेळगांव (आर), ता.बार्शी या महाविद्यालयातील बी. एस्सी. (ई.सी.एस.) हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते शासनास शिफारस करण्यात आली.

[०६] सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित सिंहगड बिझनेस स्कुल, केगांव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सहसचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर यानी त्यांच्या संस्थेची संचलित सिंहगड बिझनेस स्कुल, केगांव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केलेला आहे.

उपरोक्त संस्थेच्या संचलित सिंहगड बिझनेस स्कुल, केगांव, सोलापूर हे महाविद्यालय (एम.बी.ए.अभ्यासक्रम) सुरु करण्यासाठी ए.आय.सी.टी.ई.नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २०१०-११ पासून मान्यता मिळालेली होती.

त्यास अनुसरुन शै.वर्ष २०१०-११ पासून सिंहगड बिझनेस स्कुल, केगाव, सोलापूर या महाविद्यालयास(एम.बी.ए.अभ्यासक्रम) प्रथम संलग्निकरणास मान्यता देण्यात आलेली होती.

तथापि, सदर अभ्यासक्रमास सलग दोन वर्ष मंजूर प्रवेश क्षमतेएवढी विद्यार्थी संख्या नसल्यामुळे संस्थेने शै.वर्ष २०१५-१६ पासून सिंहगड बिझनेस स्कुल, केगाव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमूद करुन संस्थेने शै.वर्ष २०१५-१६ पासून सिंहगड बिझनेस स्कुल, केगाव, सोलापूर (एम. बी. ए.) हे महाविद्यालय बंद करण्यास्तव रितसर शुल्क भरुन प्रस्ताव सादर केलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तदनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय / विद्याशाखा बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३) अन्वये खालीलप्रमाणे त्रीसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली होती.

१. डॉ.ए. ए. शेख (अध्यक्ष)
२. प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल
३. श्री. डी. एस. कांबळे

उपरोक्त समितीने संबधीत महाविद्यालयास भेट देवुन संबधीत महाविद्यालय शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

ए.आय.सी.टी.ई, नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरीक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता / विद्याशाखा बंद

करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए.आय.सी.टी.ई कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेकची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यास अनुसरून सदरबाबतचा विषय दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्यापरिषदेसमोर सादर केले असता विद्यापरिषदेने ठराव क्र.४३ अन्वये, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर या संस्थेची संचलित सुरु असलेले सिंहगड बिझनेस स्कूल, केगाव, सोलापूर (एम.बी.ए.अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर या संस्थेची संचलित सिंहगड बिझनेस स्कूल, केगाव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित सिंहगड बिझनेस स्कूल, केगांव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कुल, कोर्टी, ता. पंढरपूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सहसचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर यानी त्यांच्या संस्थेची संचलित एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कुल, कोर्टी, ता. पंढरपूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केलेला आहे.

उपरोक्त संस्थेच्या संचलित एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कुल, कोर्टी, ता. पंढरपूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) सुरु करण्यासाठी ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २०१०-११ पासून मान्यता मिळालेली होती.

त्यास अनुसरुन शै.वर्ष २०१०-११ पासून एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कुल, कोर्टी, ता. पंढरपूर या महाविद्यालयास (एम. बी. ए. अभ्यासक्रम) प्रथम संलग्निकरणास मान्यता देण्यात आलेली होती.

तथापि, सदर महाविद्यालयातील एम. बी. ए. अभ्यासक्रमास मागील दोन वर्षांमध्ये मंजूर प्रवेश क्षमता पूर्ण न झाल्याचे नमूद करुन महाविद्यालयाने शै. वर्ष २०१५-१६ पासून एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कुल, कोर्टी, ता. पंढरपूर (एम. बी. ए. अभ्यासक्रम) हे महाविद्यालय बंद करण्यास्तव रितसर शुल्क भरुन प्रस्ताव सादर केलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तदनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय / विद्याशाखा बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३) अन्वये खालीलप्रमाणे त्रीसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली होती.

१. डॉ. ए. ए. शेख (अध्यक्ष)
२. प्राचार्य, डॉ. एम. ए. दलाल
३. श्री. डी. एस. कांबळे

उपरोक्त समितीने संबधीत महाविद्यालयास भेट देवुन संबधीत महाविद्यालय शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरीक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता / विद्याशाखा बंद

करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए. आय. सी. टी. ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेकची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यास अनुसरून सदरबाबतचा विषय दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्या परिषदेसमोर सादर केले असता विद्या परिषदेने ठराव क्र. ४४ अन्वये, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर या संस्थेची संचलित सुरु असलेले एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कूल, कोर्टी, ता. पंढरपूर एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर या संस्थेची संचलित एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कूल, कोर्टी, ता. पंढरपूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित एस. के. एन. सिंहगड बिझनेस स्कूल, कोर्टी, ता. पंढरपूर हे महाविद्यालय (एम. बी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्यापरिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सहसचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर यानी त्यांच्या संस्थेची संचलित सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केलेला आहे.

उपरोक्त संस्थेच्या संचलित सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) सुरु करण्यासाठी ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाची शै.वर्ष २०१०-११ पासून मान्यता मिळालेली होती.

त्यास अनुसरुन शै. वर्ष २०१०-११ पासून सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) प्रथम संलग्निकरणास मान्यता देण्यात आलेली होती.

तथापि, सदर महाविद्यालयातील एम. सी. ए. अभ्यासक्रमास मागील सलग दोन शै. वर्षांमध्ये मंजूर प्रवेश क्षमता पुर्ण न झाल्याचे नमूद करुन महाविद्यालयाने शै.वर्ष २०१५-१६ पासून सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर (एम. सी. ए. अभ्यासक्रम) हे महाविद्यालय बंद करण्यास्तव रितसर शुल्क भरुन प्रस्ताव सादर केलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४, कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तदनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय / विद्याशाखा बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (३) अन्वये खालीलप्रमाणे त्रीसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली होती.

१. डॉ.ए.ए.शेख (अध्यक्ष)
२. श्री. पी.एम. दर्गोपाटील
३. श्री डी.एस.कांबळे

उपरोक्त समितीने संबंधित महाविद्यालयास भेट देवुन संबंधित महाविद्यालय शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

ए. आय. सी. टी. ई, नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे

महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरीक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता / विद्याशाखा बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए. आय. सी. टी. ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेकची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यास अनुसरून सदरबाबतचा विषय दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्यापरिषदेसमोर सादर केले असता विद्यापरिषदेने ठराव क्र. ४५ अन्वये, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर या संस्थेची संचलित सुरु असलेले सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्याटप्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर या संस्थेची संचलित सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्याटप्याने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित सिंहगड इन्स्टिटयुट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी, ता.पंढरपूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करिता शै. वर्ष २०१५-१६ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: शै. वर्ष २०१५-१६ करिता सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा निश्चित करण्यासाठी मा. संचालक, म. वि. वि. मं. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलांचे संचालक व मा. परीक्षा नियंत्रक यांची बैठक दि.१२/११/२०१४ रोजी विद्यापीठात आयोजित केली होती. सदरच्या बैठकीमध्ये शै. वर्ष २०१५-१६ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालीलप्रमाणे असतील.				
विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र	
	प्रारंभ	समाप्ती	प्रारंभ	समाप्ती
कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	१५ जून, २०१५	३० ऑक्टोबर, २०१५	२६ नोव्हेंबर, २०१५	१ मे, २०१६
अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रम एम. बी. ए., एम. एस. डब्ल्यू इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	१ जुलै, २०१५	२९ नोव्हेंबर, २०१५	१ जानेवारी, २०१६	२३ मे, २०१६
विधी (पदवी व पदव्युत्तर)	१ जुलै, २०१५	४ नोव्हेंबर, २०१५	१ डिसेंबर, २०१५	१७ मे, २०१६
शिक्षणशास्त्र (बी.एड, बी.पीएड, एम.एड, एम. पीएड, एम. ए. एज्युकेशन इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	१ जुलै, २०१५	४ नोव्हेंबर, २०१५	१ डिसेंबर, २०१५	१७ मे, २०१६
टीप: सत्रारंभ व सत्रसमाप्तीच्या तारखांमध्ये महाविद्यालयास बदल करता येणार नाही.				
सत्रारंभाच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुटटी किंवा सार्वजनिक सुटटी येत असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्रारंभास सुरुवात करावी. सत्र समाप्तीच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुटटी किंवा सार्वजनिक सुटटी येत असल्यास त्याच्या अगोदरचा दिवस सत्र समाप्तीचा दिवस राहिल.				

सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ३० (१) नुसार प्रथम विद्या परिषदेसमोर सादर करून मान्यता घ्यावी लागते व तदनंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सदरच्या तारखा मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक असते.

कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले) या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची शै. वर्ष २०१४-१५ ची सत्र समाप्ती दि.३०/०४/२०१५ रोजी होणार आहे. दि.३० एप्रिल, २०१५ पूर्वी शै. वर्ष २०१५-१६ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना विद्यापीठ कायद्यातील तरतूदीप्रमाणे अधिकार मंडळाची मान्यता घेऊन सर्व संलग्नित महाविद्यालय तथा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलांना कळविणे आवश्यक आहे.

उक्त बाबीला अनुसरुन सदर विषय दि.१७/०१/२०१५ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये सादर केले असता विद्या परिषदेने उपरोक्त शै. वर्ष २०१५-१६ करीताच्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना ठराव क्र.४६ अन्वये व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेला आहे.

सबब, शै. वर्ष २०१५-१६ या वर्षाकरिताचे संलग्नित महाविद्याले व विद्यापीठ सर्व शैक्षणिक संकुलाकरिता विद्या परिषदेने शिफारस करण्यात आलेल्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करिता शै. वर्ष २०१५-१६ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखेस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०] शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) (मराठा) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्र. बीसीसी-२०१३/प्र.क्र.३५४/भाग-२/२०१३/१६-ब दि.२१/०२/२०१५ व मा. उच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दि. २४ जुलै, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता अध्यादेश क्र. १३ दि. ०९ जुलै, २०१४ व शासन निर्णय दि.१५ जुलै, २०१४ नुसार नविन प्रवर्ग तयार करण्यात आला असून, या प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशामध्ये व शासकीय/निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १६ टक्के आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली होती व त्यानुसार सरळसेवा भरतीच्या पदांसंदर्भात सुधारित बिंदुनामावलीचा अवलंब करण्यात यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले होते.

तथापि, सदर शासन निर्णयास मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.१४/११/२०१४ रोजी स्थगिती दिल्याने, संदर्भीय दि.२१ फेब्रुवारी, २०१५ च्या शासन निर्णयान्वये पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.

अ) शासकीय तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त १६ टक्के आरक्षण शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातर्गत मराठा समाजास देण्याबाबतची तरतूद दि.१४/११/२०१४ पासून स्थगित करण्यात येत आहे.

ब) तसेच दि.२४ जुलै, २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी दि.१४/११/२०१४ पासून स्थगित करण्यात यावी. दि.१४/११/२०१४ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरतीकरीता पूर्वीच्या आदेशांनुसार विहित केलेल्या १०० बिंदुनामावलीचा वापर करून ही पदे भरण्याची कार्यवाही करावी.

क) मा. उच्च न्यायालयाने दि.१४/११/२०१४ रोजी दिलेल्या स्थगिती आदेशापूर्वी शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश अबाधित राहतील.

ड) दि.१४/११/२०१४ पूर्वी शासकीय/निमशासकीय सेवेमध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाच्या आधारे उमेदवारांच्या नेमणुका झाल्या असल्यास, मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्या नेमणुका कायम राहतील.

इ) दि.१४/११/२०१४ पूर्वी, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाच्या आधारे, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना व शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित विभागांनी करावी.

ई) दि.१४/११/२०१४ नंतर शैक्षणिक संस्थांमध्ये द्यावयाच्या प्रवेशांबाबत शैक्षणिक व

सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण वगळता प्रचलित आदेशानुसार कार्यवाही करावी.

प) शासकीय व निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी दि.१४/११/२०१४ पूर्वी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणासह जाहिरात दिली असल्यास अशी पदे मा. उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय होईपर्यंत भरण्यात येऊ नयेत. अशी पदे भरण्याबाबतचा निर्णय मा. उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय झाल्यानंतर घेण्यात येईल. मात्र शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग वगळता उर्वरित पदे सदर जाहिरातीनुसार भरण्याची कार्यवाही करावी.

फ) दि.१४/११/२०१४ नंतर शासकीय व निमशासकीय सेवा भरती करताना पूर्वीच्या आदेशानुसार वेळोवेळी विहित केलेल्या १०० बिंदुनामावलीचा वापर करून ही पदे भरण्याची कार्यवाही करावी.

उपरोक्त सर्व कार्यवाही ही न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात यावी. तसेच सरळसेवेद्वारे करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांबाबत व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत वरीलप्रमाणे शासन निर्णयाचे पालन करण्यात यावे.

सबब, उक्त शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठरावः महाराष्ट्र शासन निर्णय क्र. बीसीसी-२०१३/प्र.क्र.३५४/भाग-२/२०१३/१६-ब दि.२१/०२/२०१५ ची नोंद घेण्यात आली.

[११] विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) (मुस्लिम) करिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशानुसार करावयाची कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी:- दि. २४ जुलै, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गासाठी अध्यादेश क्र.१४ दि. ०९ जुलै, २०१४ व शुध्दीपत्रक दि.१४ जुलै, २०१४ व शासन निर्णय दि.१९ जुलै, २०१४ नुसार नविन प्रवर्ग तयार करण्यात आलेला असून, या प्रवर्गात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुषंगाने विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गासाठी शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशामध्ये व सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये ५ टक्के आरक्षणाची तरतुद लागू करण्यात आली होती व त्यानुसार सुधारित बिंदुनामावलीचा अवलंब करण्यात यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले होते.

तथापि, उक्त प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.१४/११/२०१४ च्या आदेशान्वये दि.०९ जुलै, २०१४ रोजीच्या अध्यादेशातील कलम ४(१) मधील राज्याच्या नियंत्रणखालील लोकसेवामधील सरळसेवा प्रवेश नियुक्त्यांमधील ५ टक्के नियुक्त्या विमाप्र-अ करिता राखून ठेवण्याच्या तरतुदीस अंतरिम स्थगिती दिलेली आहे. या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर न झाल्याने सदरचा अध्यादेश दि.२३/१२/२०१४ राजी व्यपगत झालेला आहे. त्यास अनुसरून शासन पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

अ) दि.२४ जुलै, २०१४ च्या शासन निर्णयाची (मुस्लिम आरक्षण) अंमलबजावणी दि.१४ नोव्हेंबर, २०१४ पासून स्थगित करण्यात येत असून, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.बीसीसी१०९७/ प्र.क्र.२/९७/ १६-ब दि.२९/३/१९९७ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या बिंदुनामावलीचा वापर करण्यात यावा.

आ) सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२४ जुलै, २०१४ मधील कार्यपध्दतीनुसार, ज्या प्रकरणी भरती प्रक्रिया दि.१४/११/२०१४ पूर्वी पूर्ण झालेली नसेल, अशा प्रकरणी उपरोक्त मुद्दा क्रमांक (अ) मध्ये नमूद केलेली कार्यपध्दती अवलंबावी.

इ) दि.२३/१२/२०१४ रोजी महाराष्ट्र अध्यादेश क्र.१४ चे कायद्यात रुपांतर न झाल्यामुळे सदर अध्यादेश व्यपगत झालेला आहे, ही वस्तुस्थिती विचारात घेता, या विभागाचा दि.२४ जुलै, २०१४ चा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे.

सबब, उक्त शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.)

ठराव: महाराष्ट्र शासन निर्णय क्र. बीसीसी-२०१४/प्र.क्र.२१६-ए/२०१४/१६-ब, दि.०२/०३/२०१५ ची नोंद घेण्यात आली.

[१२] अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर कार्यालयाने तयार केलेली उत्तरे व सदरची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्यांनी दि.२९ मार्च, २०१५ रोजी होणाऱ्या बैठकीकरिता प्रश्न पाठविलेले आहेत. सदर प्रश्नांची उत्तरे कार्यालयाने तयार केलेली आहेत. परिनियम ४७६ (८) नुसार सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी द्यावयाची आहेत.

सबब, अधिसभेच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची कार्यालयाने तयार केलेली उत्तरे विचारार्थ व सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशनास्तव विचारार्थ).

ठराव: सोबत जोडल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे निश्चित करण्यात आली व अधिसभेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यावर विद्यापीठ प्रशासनाने तयार केलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
• प्रा. डॉ. बारबोले ए. एन.		अॅड. श्री. सलगर बी. एस.
१	भारत रत्न इंदिरा गांधी महाविद्यालय सोलापूर, या इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे विद्यापीठाने मान्यता दिलेले प्राचार्य हे प्राचार्य पदासाठी पात्र आहेत का?	होय.
२	महाविद्यालयाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा - १९९४ चा भंग केला अथवा विद्यापीठाचे आदेश पाळले नाहीत तर कोणती शिक्षा केली जाते?	विद्यापीठाशी संलग्नित एखादे महाविद्यालय तथा मान्यता प्राप्त परिसंस्था जर विद्यापीठाचे आदेशांचे पालन करीत नसेल तर अशा महाविद्यालय तथा मान्यता प्राप्त परिसंस्थांवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ व अनुषंगिक परिनियमास व दंडकानुसार कार्यवाही केली जाते. उदा:- १. महाविद्यालय तथा मान्यता प्राप्त परिसंस्थेस आर्थिक दंड करणे. २. महाविद्यालय तथा मान्यता प्राप्त परिसंस्थेतील विद्यार्थी प्रवेश प्रतिबंधित करणे. ३. महाविद्यालय तथा मान्यता प्राप्त परिसंस्थेचे संलग्निकरण काढून घेणे.
३	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा -१९९४ कलम १०६ -१ व २ नुसार विद्यापीठाच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यात हयगय करणाऱ्या प्राधिकरणातील सदस्य अथवा अधिकाऱ्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे?	महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १०६-१ व २ नुसार विद्यापीठाच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यात हयगय करणाऱ्या प्राधिकरणातील सदस्य अथवा अधिकाऱ्यास सोलापूर विद्यापीठाचे परिनियम क्र.३०१ ते ३२० मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याचे प्रावधान आहे.
• श्रीमती विभूते एस. बी.		प्राचार्य श्री. पवार एस. के.
१	पी. एच. डी च्या पात्र विद्यार्थ्यांना डी. आर. सी. समितीने डी. आर. सी. कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन प्रवेश नाकारला आहे का?	नाही.
२	विद्यार्थ्यांचे कोणत्या परीक्षांचे निकाल या वर्षीही वेळेवर लागले नाहीत?	४८२ परीक्षेपैकी २८ परीक्षेचे निकाल ४५ दिवसापेक्षा जास्त कालावधीत जाहीर करण्यात आलेले आहे. बी. कॉम, एम. बी. ए., एम. कॉम, एम. सी. ए. इंजिनीअरींग, बी. एस्सी सेमिस्टर - ३, बी. एस्सी (ई. सी. एस.), बी. एस्सी (बायोटेक) सेमिस्टर -४.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
३	अनेक महाविद्यालयात युनिट टेस्ट व होम असाईन्मेंट न घेता मार्क दिल्याचे कळते. रेकॉर्ड तपासण्याची यंत्रणा विद्यापीठाने तयार केली आहे का?	कोणत्याही महाविद्यालयाकडून युनिट टेस्ट व होम असाईन्मेंट न घेता मार्क दिल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आलेली नाही. अंतर्गत गुण ही महाविद्यालयीन स्तरावरील बाब आहे. सदर गुण जमा करुन घेताना परीक्षा विभाग सर्व रेकॉर्ड तपासून गुण जमा करुन घेतात.
• डॉ. आवताडे एच. के.		प्रा. डॉ. सुर्यवंशी एस. एस.
१	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ३२(५) (घ) नुसार परीक्षा मंडळाच्या किंवा समितीच्या सदस्यास प्राश्रिक, परीक्षक, नियामक किंवा निर्देशी म्हणून नियुक्त करता येत नाही. कायद्याचे हे कलम शिथिल करुन उपरोक्त सदस्यांना काम देण्याचा अधिकार मा. कुलगुरुंना आहे का?	नाही.
२	परिक्षेतील कामकाजाबाबत प्रमाद समितीने शिक्षा केलेल्या कोणत्या प्राध्यापकांची शिक्षा माफ करुन परीक्षेचे कामकाज दिले गेले?	कोणत्याही प्राध्यापकाची शिक्षा माफ करुन कामकाज दिले गेले नाही.
३	API पडताळणीसाठी नियुक्त समिती सदस्यांना किती मानधन देण्याची तरतूद केली आहे अथवा मा. कुलगुरुंनी असे किती मानधन निर्धारित केले आहे?	API पडताळणी समितीसाठी मा. कुलगुरु महोदयांनी खालीलप्रमाणे मानधन निर्धारित केले आहे. १. अध्यक्ष - रु.७५०/- २. सदस्य - रु.५००/-
• डॉ. चव्हाण सी. एस.		डॉ. घुटे व्ही. बी.
१	अल्पसंख्यांक महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांच्या भरतीकरिता असणारी निवड समिती व सहायक प्राध्यापकांचे सहयोगी प्राध्यापक म्हणून पी. बी. एस. कॅस नुसार पदोन्नती होतानाची समिती कशी गठीत केली जाते?	विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० जून, २०१० च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.५.१.५ नुसार निवड समिती गठीत केली जाते.
उपप्रश्न	सहयोगी प्राध्यापक होण्याकरिता अल्पसंख्यांक महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांसाठीची समितीची रचना कशी आहे?	सदर निवड समितीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० जून, २०१० च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.५.१.५ प्रमाणे रचना आहे.
२	सोलापूर विद्यापीठात कार्यरत रीडर पदावरील अध्यापकांची सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती करण्याकरिता कोणती कार्यवाही करण्यात आली आहे?	सोलापूर विद्यापीठात कार्यरत असलेल्या रीडर (प्रपाठक) पदावरील अध्यापकांची सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती करण्याकरिता विद्यापीठात विहित समिती नेमलेली असून समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही सुरु आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
३	विविध महाविद्यालयाकडून पात्रता अर्ज विद्यापीठात जमा करण्यास विलंब झाल्यास त्यावेळी किती दंड आकारण्यात येतो?	विविध महाविद्यालयाकडून पात्रता अर्ज विद्यापीठात जमा करण्यास विलंब झाल्यास त्यावेळी प्रस्तुत विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रक क्रमांक-३ मधील Appendix -I मध्ये नमूद केल्याप्रमाणे विलंब शुल्क आकारले जाते. त्याचप्रमाणे दिनांक २९ नोव्हेंबर, २०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेमधील ठराव क्रमांक १३ नुसार अतिरिक्त विलंब शुल्कानंतर प्रति दिन, प्रति विद्यार्थी रु.५०/- प्रमाणे दंड आकारण्यात येतो.
• डॉ. रॉगे बी. पी.		डॉ. शिळीमकर टी. एन.
१	विद्यापीठाने तासिका तत्वावर मान्यता दिलेल्या शिक्षकांचा असा अनुभव त्यांना नोकरीसाठी गरज असेल तर किंवा नियमित मान्यता मिळाल्यानंतर पी. जी. टीचर रेकगनिशन साठी विचारात घेण्यात येतो का?	नाही.
२	विद्यापीठ स्टट्यूटमधील तरतुदीनुसार विद्यापीठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून शिक्षकांना सहा महिने किंवा एका शैक्षणिक वर्षाकरिता मान्यता का देत नाही?	मान्यता देण्यात येते.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१३(१)] एम. ई. सत्र-४ साठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या M.E. Sem IV च्या विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा अर्ज व Synopsis परीक्षा विभागाकडे रु.२,९२०/- इतके शुल्कासह सादर केल्यानंतर मा. अभ्यासमंडळचे चेअरमन यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून सदर Dissertation व Project Viva घेण्याकरीता पॅनेल मागविले जाते. पॅनेल आल्यानंतर सदर तीन बहिस्थ परीक्षकामधून दोन परीक्षकांचे मा. कुलगुरुमहोदयांकडून नामनिर्देशन करून घेवून अनुक्रमानुसार संबंधितांना Dissertation Report Speed Post ने पाठवून दिला जातो. त्यानंतर सदर बहिस्थ परीक्षक विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शकांची चर्चा करून त्यांच्या सोईची तारीख कळवितात. त्यानुसार ठरलेल्या तारखेला M.E. Sem IV Project Viva संपन्न होतो. सदर बहिस्थ परीक्षक पुणे, मुंबई, सांगली व कोल्हापूर अशा परगावाहून येतात ते या परीक्षेसाठी प्रवास त्यांच्या कारने करतात व प्रवास भत्ता म्हणून कार भाड्याची मागणी करतात. सदर संबंधित मार्गदर्शकांच्या विनंती अन्वये अशा बहिस्थ परीक्षकांना कारभाडे अदा करण्याकरीता प्रत्येक वेळेस मा. कुलगुरुसो यांची खास बाब म्हणून मान्यता घ्यावी लागते. M. E. Sem IV Project Viva या परीक्षेसाठी परीक्षक मेहनता हा रु.१५२/- आहे हा रु.१५२/- हे मार्गदर्शक व बहिस्थ परीक्षक यांना विभागून दिले जातात. तसेच कार भाड्यापोटी अंदाजे रु.५,०००/- पर्यंत खर्ची घालावे लागतात.

सबब, उपरोक्त प्रमाणे परिस्थिती विचारात घेता M. E. Sem IV Project Viva साठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याची बाब दि.०४/०३/२०१५ रोजीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विषय क्र.२ अन्वये विचारार्थ ठेवण्यात आले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव:	M. E. Sem IV Project Viva साठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या यापूर्वीच्या शुल्कात रु.४,०००/- इतकी अधिकची वाढ करून एकूण शुल्क रु.६,९२०/- आकारण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.
-------	--

सबब, उपरोक्त प्रमाणे परीक्षा मंडळाचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: एम. ई. सत्र-४ Project Viva साठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या यापूर्वीच्या परीक्षा शुल्कात रु.४,०००/- इतकी अधिकची वाढ करून एकूण शुल्क रु.६,९२०/- आकारण्याबाबत परीक्षा मंडळाची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(२)] पदवी व पदव्युत्तर बहिःस्थ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज / परीक्षा अर्ज संबंधीत तालुक्यातील महाविद्यालयामार्फत किंवा इतर अधिकृत केंद्राद्वारे करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाकडील बहिःस्थ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे प्रवेश संख्या अंदाजे सद्यस्थितीत ५००० इतकी आहे. ऑक्टो / नोव्हे २०१४ या हंगामात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आले होते. विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन कार्यप्रणाली राबवून सुध्दा विद्यार्थी प्रवेश व परीक्षा अर्जाकरीता बहिःस्थ विभागाकडे गर्दी करत असतात व तसेच मुदत संपल्यानंतर फॉर्म भरण्याकरीता आवेदन पत्र देतात. त्यामूळे विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम व पैसा यावर अधिक खर्च करावा लागत आहे. सोलापूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील संबंधीत महाविद्यालयाकडे बहिःस्थ विद्यार्थ्यांकरीता परीक्षा अर्जाबाबत वेळोवेळी आवश्यक माहिती, गुणपत्रिका व निकाल इ. बाबीकरीता सुविधा महाविद्यालयाकडे असणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर बहिःस्थ विद्यार्थ्यांचे सर्व आवेदन अर्ज विद्यापीठ कार्यालयाकडे सादर केल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सबब, पदवी व पदव्युत्तर बहिःस्थ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज / परीक्षा अर्ज संबंधीत तालुक्यातील महाविद्यालयामार्फत किंवा इतर अधिकृत केंद्राद्वारे करण्याची बाब दि.०४/०३/२०१५ रोजीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विषय क्र.४ अन्वये विचारार्थ ठेवण्यात आले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव:	<p>बहिःस्थ विद्यार्थ्यांना सर्व कामकाजसाठी विद्यापीठात येण्याकरीता लागणारा श्रम, वेळ व प्रवास खर्च या सर्व बाबींचा विचार करता,</p> <p>अ. पदवी व पदव्युत्तर बहिःस्थ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज / परीक्षा अर्ज संबंधीत तालुक्यातील महाविद्यालयामार्फत सादर करण्यास मान्यता देण्यात आली.</p> <p>ब. याकरीता संबंधीत महाविद्यालयाची संमती घेऊन केंद्र निश्चित करावे असे ठरले.</p> <p>क. तसेच या कामाचा यथायोग्य मोबदला (मानधन) संबंधीत महाविद्यालयास देण्यात यावा.</p> <p>ड. याकरीता विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारावे असे ठरले.</p> <p>अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.</p>
-------	--

सबब, उपरोक्त प्रमाणे परीक्षा मंडळाचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: पदवी व पदव्युत्तर बहिःस्थ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज / परीक्षा अर्ज संबंधीत तालुक्यातील महाविद्यालयामार्फत किंवा इतर अधिकृत केंद्राद्वारे करण्याबाबतची परीक्षा मंडळाने खालीलप्रमाणे केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. पदवी व पदव्युत्तर बहिःस्थ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज / परीक्षा अर्ज संबंधीत तालुक्यातील महाविद्यालयामार्फत सादर करण्यास मान्यता देण्यात आली.

ब. याकरीता संबंधीत महाविद्यालयाची संमती घेऊन केंद्र निश्चित करावे असे ठरले.

क. तसेच या कामाचा यथायोग्य मोबदला (मानधन) संबंधीत महाविद्यालयास देण्यात यावा.

ड. याकरीता विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारावे असे ठरले.

[१३(३)] इतर विद्यापीठे किंवा त्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षकाकडून उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन करुन आणल्यानंतर त्यांना त्या त्या विद्यापीठाच्या दराप्रमाणे मानधन देण्याबाबतची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या बी. फार्मसी, एम. फार्मसी, आर्किटेक्चर, एम. ई. इ. परीक्षांच्या प्रथम तपासणी तसेच एम. ई. ते बी. ई., बी. फार्मसी, एम. एस्सी, एम. सी. ए., इ. परीक्षांचे फेर तपासणीसाठी प्रत्येक सत्रात विद्यापीठ परीक्षेत्राबाहेरील महाविद्यालये अथवा इतर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात उपरोक्तप्रमाणे परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी गोपनीय ठिकाणी घेवून जाव्या लागतात. या उत्तरपत्रिका तपासणीसाठी इतर विद्यापीठाच्या तुलनेने प्रस्तूत विद्यापीठाचे मेहनताना कमी असल्याने बाहेरील विद्यापीठातील परीक्षक सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. ते त्यांच्या विद्यापीठातील प्रचलित नियमानुसार मेहनतानाची वारंवार मागणी करतात व त्या मेहनतानानुसारच परीक्षेचे काम करण्यास तयार होतात. निकालाचा विहित कालावधी लक्षात घेता, सदर प्रथम तपासणी अथवा फेर तपासणी त्यांच्याकडून करुन घेणे क्रमप्राप्त असते.

सबब, उपरोक्त प्रमाणे परिस्थिती विचारात घेता इतर विद्यापीठ व महाविद्यालयातील परीक्षकांकडून मूल्यमापनाचे काम करुन घेताना तेथील प्रचलित मानधनानुसार मेहनताना देण्याची बाब दि.०४/०३/२०१५ रोजीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विषय क्र.२५(२) अन्वये विचारार्थ ठेवण्यात आले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव:	इतर विद्यापीठ व महाविद्यालयातील परीक्षकाकडून मूल्यमापनाचे काम करुन घेताना तेथील प्रचलित मानधनानुसार मेहनताना देण्याबाबतची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.
-------	--

सबब, उपरोक्त प्रमाणे परीक्षा मंडळाचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: इतर विद्यापीठे किंवा त्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षकाकडून उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन करुन आणल्यानंतर त्यांना त्या त्या विद्यापीठाच्या दराप्रमाणे मानधन देण्याबाबतची परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(४)] श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी म. वि. कायदा १९९४ कलम १४ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा.प्राचार्य, श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट, पंढरपूर	कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर	शै.वर्ष २०१५-१६ पासून	एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग	कायम विनाअनुदानित

श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयास शै.वर्ष २०११-१२ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग या पदव्युत्तर अभ्यासक्रमास ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन व तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांची मान्यता मिळालेली होती. त्याअनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठाने संलग्निकरणाची सर्व कार्यवाही पूर्ण करून संस्थेची संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या नवीन महाविद्यालयास शै वर्ष २०११-१२ पासून प्रथम संलग्निकरण दिलेले होते.

सदर अभ्यासक्रमाच्या संलग्निकरणाच्या नुतनीकरणास शै. वर्ष २०१५-१६ पर्यंत मान्यता आहे. परंतु सदर अभ्यासक्रमास आवश्यक असणारी विद्यार्थी संख्या उपलब्ध होत नसल्याने संस्थेने शै. वर्ष २०१५-१६ पासून एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे. उक्त संस्थेकडून अभ्यासक्रम बंद करण्याबाबतचा प्रस्ताव विहित वेळेत सादर करण्यात आलेला नव्हता. प्रस्ताव स्विकारण्याबाबत मा. प्राचार्यांनी केलेल्या विनंतीस मा.कुलगुरुमहोदयांनी खास बाब म्हणून मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव स्विकारण्यात आलेला आहे.

महाविद्यालय, विषय / विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १२(३) अन्वये, स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत.

परंतु विद्या परिषदेची बैठक दि.१६/०८/२०१४ रोजी झाली असून दरम्यानच्या काळात विद्या परिषदेची बैठक लवकर होण्याची शक्यता नसल्याने व सदर महाविद्यालयातील अभ्यासक्रम बंद करण्याची कार्यवाही वेळेत होण्यास्तव व पुढील योग्य ती कार्यवाही करण्यास्तव महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने खालील प्रमाणे स्थानिक चौकशी समिती सदस्यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

१. प्राचार्य डॉ. एस. ए. हलकुडे (अध्यक्ष)
२. प्राचार्य डॉ. एम. एस. पवार (सदस्य)
३. श्री. पी. पी. मित्रगोत्री (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग या पदव्युत्तर अभ्यासक्रमास शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता / विद्याशाखा / अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए. आय. सी. टी. ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यास्तव कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग या अभ्यासक्रमास शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे.

तथापि, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या बैठकांच्या नियोजित वेळापत्रकानुसार विद्या परिषदेची बैठक दि.०४/०४/२०१५ रोजी नियोजित असल्याने संबंधित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भातची पुढील कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग या पदव्युत्तर अभ्यासक्रमास शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील एम. ई. मेकॅनिकल (कॅड / कॅम) इंजिनिअरींग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी म. वि. कायदा १९९४ कलम १४ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(५)] फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयातील थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमाची अतिरिक्त तुकडी शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी म. वि.कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस विचारार्थ.

टिपणी: मा. अध्यक्ष, फॅबटेक एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचेकडून संस्थेचे संचलित फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयातील थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमाची अतिरिक्त तुकडी शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी, जे- ५०४, एम.आय.डी.सी., भोसरी, पुणे. ४११ ०२६	फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला. ता.सांगोला, जि.सोलापूर	शै.वर्ष २०१५-१६ पासून	थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग अतिरिक्त तुकडी (प्रवेशक्षमता ६०)	कायम विनाअनुदानित

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयास शै. वर्ष २०१२-१३ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त तुकडीस ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन व तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांची मान्यता मिळालेली होती. उपरोक्त मान्यतेच्या अनुषंगाने व स्थानिक चौकशी समितीच्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयाच्या थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त तुकडीच्या प्रथम संलग्निकरणास शै. वर्ष २०१२-१३ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली होती.

परंतु सदर अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त तुकडीमध्ये शै. वर्ष २०१२-१३ मध्ये केवळ ६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून शै. वर्ष २०१३-१४ मध्ये एकही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने व परिसरातील विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रतीसाद मिळत नसल्याने संस्थेने शै.वर्ष २०१५-१६ पासून थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगची अतिरिक्त तुकडी बंद करित असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतुदींची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय / विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. प्राचार्य, डॉ. एस.ए. हलकुडे (अध्यक्ष)
२. प्राचार्य, डॉ. के.जे. करांडे (सदस्य)
३. श्री. एम.आर. मडकी (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने महाविद्यालयातील थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमाची अतिरिक्त तुकडी शै.वर्ष २०१५-१६ पासून टप्याटप्याने बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता / विद्याशाखा / अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए. आय. सी. टी. ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्यापरिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता असणे आवश्यक आहे. त्यास्तव फॅबटेक टेक्निकल कॅम्पस्, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयातील थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाची अतिरिक्त तुकडी शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे.

तथापि, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या बैठकांच्या नियोजित वेळापत्रकानुसार विद्या परिषदेची बैठक दि.०४/०४/२०१५ रोजी नियोजित असल्याने फॅबटेक टेक्निकल कॅम्पस्, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयातील थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाची अतिरिक्त तुकडी शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, फॅबटेक टेक्निकल कॅम्पस्, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयातील थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमाची अतिरिक्त तुकडी शै.वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: फॅबटेक टेक्निकल कॅम्पस्, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च, सांगोला या महाविद्यालयातील थेट द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमाची अतिरिक्त तुकडी शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदयांनी म. वि.कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(६)] प्रस्तुत विद्यापीठामध्ये संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अधिविभाग सुरु करण्याबाबत विद्या परिषदेनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: श्री. नामदेव सिद्राम शिवशरण, अध्यक्ष, भदन्त बुध्दघोषाचार्य पाली भाषा अध्ययन, अध्यापन व संशोधन बहुउद्देशीय संस्था, डॉ. एम. पी. शास्त्री, अध्यक्ष, प्राकृत-संस्कृत अभ्यास मंडळ व डॉ. एस. एन. कुमठेकर, अॅड. राजाराम गजभिये, अध्यक्ष व श्री. अमोल पंडीत वाघमारे, सचिव, सुर्यप्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांनी पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठ परिसरामध्ये संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अधिविभाग सुरु करण्याचे सूचविले आहे.

"विद्यापीठात कोणतेही विभाग सुरु करणेसाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३०(क) आणि (ड) मधील तरतुदीनुसार विद्यापरिषदेने ही बाब व्यवस्थापन परिषदेस शिफारस करणे आवश्यक आहे. "

सदरील तरतुदीच्या अनुषंगाने विद्यापीठ परिसरात पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अधिविभाग सुरु करण्याबाबत विषय दिनांक १७/०१/२०१५ रोजी संपन्न झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवला असता खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

ठराव क्र. १६० (२)	प्रस्तुत विद्यापीठामध्ये पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अधिविभाग सुरु करण्याची व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
----------------------	--

सबब, वरील ठरावाच्या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठामध्ये संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अधिविभाग सुरु करण्यासंदर्भात विद्या परिषदेनी केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठामध्ये संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अधिविभाग सुरु करण्याबाबत विद्या परिषदेनी केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(७)] सोलापूर विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने संगणकशास्त्र संकुलामध्ये M.Phil. in Computer Science हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचा मा. प्रभारी संचालक, संगणकशास्त्र संकुल यांनी तयार केलेला प्रस्तावास विद्या परिषदेनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठास नऊ वर्ष पूर्ण झालेली आहेत. दिनांक २३ मे, २०१३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ ब अंतर्गत मान्यता मिळाल्यानंतर या विद्यापीठाने ऑगस्ट २०१३ मध्ये १२ व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सादर केलेल्या प्रस्तावानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राथमिक टप्प्यात प्रस्तुत विद्यापीठाय ७ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केलेले आहे. आता नॅक कडून विद्यापीठाचे मुल्यांकन करुन घेणे आवश्यक आहे. नॅक मुल्यांकनामध्ये विद्यापीठास चांगले गुण प्राप्त करण्यासाठी प्रस्तुत विद्यापीठाच्या संगणकशास्त्र संकुलात M.Phil. in Computer Science हा कोर्स सुरु करणेसाठी शासनास प्रस्ताव सादर करणेकामी तयार केलेला आहे.

विद्यापीठ परिसरात एखादा विभाग सुरु करावयाचा असल्यास त्यासंदर्भात महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम (३०) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद नमुद केली आहे.

"विद्यापीठात कोणतेही विभाग सुरु करणेसाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३०(क) आणि (ड) मधील तरतुदीनुसार विद्यापरिषदेने ही बाब व्यवस्थापन परिषदेस शिफारस करणे आवश्यक आहे. "

सदरील तरतुदीच्या अनुषंगाने विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलामध्ये M.Phil. in Computer Science हा अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात विषय दिनांक १७/०१/२०१५ रोजी संपन्न झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवला असता खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

ठराव क्र. ६४	सोलापूर विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने संगणकशास्त्र संकुलामध्ये M.Phil. In Computer Science हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचा मा. प्रभारी संचालक, संगणकशास्त्र संकुल यांनी तयार केलेला प्रस्ताव स्विकारुन त्यास मान्यता देण्यात आली.
--------------	--

सबब, वरील ठरावाच्या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठाच्या संगणकशास्त्र संकुलात M.Phil. in Computer Science हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्या परिषदेनी केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने संगणकशास्त्र संकुलामध्ये M.Phil. in Computer Science हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचा मा. प्रभारी संचालक, संगणकशास्त्र संकुल यांनी तयार केलेला प्रस्तावास विद्या परिषदेनी केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(८)] नव्याने संपादित करण्यात आलेल्या ४८२ एकर "ज्ञानतीर्थनगर" येथील निश्चित करण्यात आलेल्या जागेत "जैवविविधता संवर्धन व संशोधन प्रकल्प" राबविण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी : विद्यापीठ मालकीच्या ४८२ एकर परिसरात एकाच जागेत विविध प्रकारच्या वनस्पतींच्या वृक्ष लागवडी संदर्भात हरित मित्र परिवार चे संस्थापक, महेंद्र घागरे, हरित मित्र परिवार, पुणे तथा सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य यांचेकडून विद्यापीठास दि.१०/११/२०१४ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

सदरच्या प्रस्तावावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी मा.कुलगुरुमहोदय यांनी डॉ.व्ही.बी.घुटे संचालक, संगणकशास्त्र संकुल, यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.

त्यानुसार वरील प्रस्तावा संदर्भात नियुक्त कमिटी मॅम्बर्स यांची दि.३०/१२/२०१४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येवून त्यानुसार विविध विषयावर चर्चा करण्यात आली व खालील प्रमाणे शिफारसी केलेल्या आहेत.

- विविध फळझाडे व इतर वृक्ष, वेलवर्गीय पीके व भाजीपाला यांची लागण करणेबाबत बी, बीयाणे मागविण्याबाबत चर्चा करण्यांत आली.
- ज्ञानतीर्थ नगर परिसरात एक खोलीचे कार्यालय, एक संगणक, एक संगणकाचे ज्ञान असणारा कर्मचारी व शिपाई यांची नियुक्ती करण्याचे ठरले.
- वृक्ष रोपणासाठी आवश्यक साहित्य टिकाव, खुरपे, फावडे व टोपले खरेदी करण्याचे ठरले.
- विविध वृक्षांच्या बियाणांचे संग्रहालय करण्याचे ठरले.
- वृक्षरोपणांचा आराखडा करण्याचे ठरले.
- आवश्यकतेनुसार टिबक सिंचन करण्याचे ठरले.
- देणगी व सरकारी अनुदान स्वीकारण्याचा बँकेत एक स्वतंत्र खाते उघडून घेण्याचे ठरले.

सदरचा जैवविविधता संवर्धन व संशोधन प्रकल्प {Bio-diversity Conservations & Research Project} राबविण्यासाठी शासनाकडे व इतर संस्थाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी त्याच प्रमाणे देणगी स्विकारण्यासाठी प्रस्तावामध्ये प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दीष्टे, प्रकल्पाचे स्थळ, प्रकल्पाचा कालावधी, तसेच प्रकल्पाची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी प्रकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या कामा मध्ये विशिष्ट प्रजातींची लागवड जैवविविधता संवर्धन करणे, इतर कामे या मध्ये रोपवाटिका तयार करणे, क्षेत्राची (Layout) प्रकल्पासाठी लागणारे मनुष्यबळ, लागवड केलेल्या प्रजातीवर संशाधन करणे, संशोधनाच्या कामात विद्यापीठातील व संलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती करणे या बाबीं करावयाचा आहे. सदरचा जैवविविधता संवर्धन व संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी विद्यापीठास आर्थिक तरतूद व खर्च करावा लागणार आहे.

सदर समितीची दुसरी बैठक दि.०९/०३/२०१५ रोजी दु.४.०० वाजता आयोजित करण्यात येवून त्यात खालील बाबी व्यवस्थापन परिषदेच्या मंजूरी घेण्याचे ठरले .

- जैवविविधता संवर्धन व संशोधन प्रकल्प या प्रकल्पासाठी कार्यालय व कार्यालयीन कर्मचारी, ५ माळी व आवश्यकतेनुसार मजूर व पायाभूत सुविधा यांचा संविस्तर प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेकडून मंजूर करून घेण्याचे ठरले.
- या प्रकल्पासाठी शासनाकडून व इतर संस्थाकडून अनुदान प्राप्त (देणगीदार) होणेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करणे व प्रकल्प राबविणे याची व्यवस्थापन परिषदेकडून मंजूर करून घेण्याचे ठरले.
- समितीने ४८२ एकर परिसराला भेट देवून ५० एकर जागा निश्चित करून महाराष्ट्रातील व इतर राज्यातून वृक्ष लागवडीसाठी रोपे मागविण्याचे ठरले.

तरी नव्याने संपादित करण्यात आलेल्या ४८२ एकर परिसरात "ज्ञानतीर्थ नगर" या विद्यापीठ मालकीच्या जागेत "जैवविविधता संवर्धन व संशोधन प्रकल्प" राबविणेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सदरचा विषय अमान्य करण्यात आला.

[१३(९)] मायक्रोसॉफ्टच्या प्राईसवॉटरहाऊसकूपर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई किंवा सोलापूर शहरातील अधिकृत एजन्सीसमवेत Capmus and Scholol Agreement (CASA) अंतर्गत करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: श्रीमती गौरी जाधव, अॅनालिस्ट, प्राईसवॉटरहाऊसकूपर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या दि.०२/०२/२०१५ रोजी प्राप्त झालेल्या ई-मेलनुसार, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन यांची प्राईस वॉटर हाऊस कूपर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई ही अधिकृत एजन्सी असून, ही एजन्सी विद्यापीठातील किती संगणकावर अधिकृत / अनधिकृत ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात येतात यासंदर्भात विद्यापीठास भेट देवून तपासणी करणार आहेत व मायक्रोसॉफ्ट कॅम्पस अॅन्ड स्कूल मॅनेजमेंट (CASA) अंतर्गत विद्यापीठास आवश्यक ते शुल्क आकारून अधिकृत ऑपरेटिंग सिस्टीम व इतर सॉफ्टवेअर्स देणार आहेत.

या ईमेलनुसार विद्यापीठातील किती संगणकावर कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात येते व ती अधिकृत आहे किंवा नाही याची सविस्तर माहिती घेण्याबाबत मा.कुलगुरु यांनी यासंदर्भात दि.०७/०२/२०१५ रोजी बोलाविलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. यावर विद्यापीठाची संपूर्ण माहिती तयार करण्याकरिता खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) प्रा. एस. एस. सूर्यवंशी, प्राध्यापक, पदार्थविज्ञान संकूल - अध्यक्ष
- २) डॉ. आर. एस. हेगडी, सहयोगी प्राध्यापक, संगणकशास्त्र संकूल - सदस्य
- ३) डॉ. आर. एस. मेंते, सहायक प्राध्यापक, संगणकशास्त्र संकूल - सदस्य
- ४) श्री. एस. बी. अनपट, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी - सदस्य
- ५) श्री. जे. एम. खैरदी, कायदा अधिकारी - सदस्य
- ६) श्री. पी. आर. चोरमले, प्रणाली विश्लेषक - सदस्य

सदर समितीने आपला अहवाल दि.११/०२/२०१५ रोजी कुलसचिव कार्यालयास सादर केला.

दि.०९/०३/२०१५ रोजी श्रीमती गौरी जाधव व मा.कुलसचिव यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार, दि.०९/०३/२०१५ च्या श्रीमती जाधव यांच्या ईमेलसोबत पाठविलेल्या तक्त्यानुसार सर्व संगणकाची माहिती दि.११/०३/२०१५ पर्यंत पाठवावी असे कळविण्यात आले होते.

दि.१०/०३/२०१५ रोजी दुपारी ०२:०० वाजता झालेल्या बैठकीमध्ये, इतर विद्यापीठाने याबाबत कोणती कार्यवाही केली याची माहिती घेवून मायक्रोसॉफ्टच्या प्राईसवॉटरहाऊसकूपर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्यासमवेत किंवा सोलापूर शहरातील अधिकृत एजन्सीसमवेत Campus and School Agreement (CASA) करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी अंदाजे २०० संगणकाकरिता करार करण्यासाठी अंदाजे रु.७ ते ९ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

सबब, मायक्रोसॉफ्टच्या प्राईसवॉटरहाऊसकूपर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्यासमवेत किंवा सोलापूर शहरातील अधिकृत एजन्सीसमवेत Campus and School Agreement (CASA) करण्याची बाब विचारार्थ सादर).

ठराव: मायक्रोसॉफ्टच्या वतीने प्राईसवॉटरहाऊसकूपर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई किंवा सोलापूर शहरातील अधिकृत एजन्सीसमवेत वाटाघाटी करून Capmus and School Agreement (CASA) करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(१०)] विविध महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, तसेच संस्था स्तरावर अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर गठीत समितीने शिफारस केलेली आहे. सदर समितीच्या कार्यवृत्तांत मान्यतेची बाब दंडक ६५ अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२२/१२/२०१४, दि.३/१/२०१५ व दि.१३/०१/२०१५ रोजी मा. संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ यांच्या कक्षामध्ये पार पडलेल्या चेंजिस इन स्टाफ समितीचा बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडला आहे. संलग्नित ३६ महाविद्यालयाकडून विविध विद्याशाखांतर्गत नवीन नियुक्ती व संस्था अंतर्गत बदली असलेल्या १८३ शिक्षकांचे विहित मार्गाने चेंजिस इन स्टाफ मान्यता प्रस्ताव प्राप्त झालेले होते. चेंजिस इन स्टाफ प्रस्ताव छाननी व शिफारशी करिता महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ४१ व शिवाजी विद्यापीठ कायदा १९७४ अंतर्गत केलेले दंडक क्रमांक ९ प्रमाणे गठीत समितीच्या बैठका दि.२२/१२/२०१४, दि.३/१/२०१५ व दि.१३/०१/२०१५ रोजी संपन्न झालेल्या आहेत. सदर समितीने प्रस्तावांची छाननी करून शिफारशीसह बैठकीचा कार्यवृत्तांत सादर केलेला आहे.

उपरोक्त समितीच्या कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. यास्तव चेंजिस इन स्टाफ समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विविध महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, तसेच संस्था स्तरावर अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावाबाबत, त्यासाठी गठीत समितीने केलेल्या शिफारशीस दंडक ६५ अन्वये सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(११)] सोलापूर विद्यापीठातील कार्यरत संवैधानिक अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांच्याकरिता वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करणेबाबत.

(टिपणी: विद्यापीठातील कार्यरत कर्मचाऱ्यांना / त्यांच्या कुटूंबियांना अचानक उद्ध्वनारा गंभीर आजार, त्यावरील होणारा मोठ्या प्रमाणावरील खर्च त्यामुळे योग्य उपचार घेण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच उपचारावर झालेल्या खर्चाची वैद्यकिय देयकांची प्रतिपूर्ती ही शासनाकडून प्राप्त होण्यास जास्तीचा विलंब इ. बाबी विचारात घेता महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेली वैद्यकिय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना तसेच पूणे विद्यापीठाने कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता राबविलेली वैद्यकिय विमा योजना या धर्तीवर विद्यापीठातील कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता वैद्यकिय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेसाठी आर्थिक सहाय्य देण्याकरिता प्रस्ताव / विषय दिनांक २०/०२/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ ठेवण्यात आला होता. सदर विषयावर सखोल अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी ठराव क्र.१२ अन्वये खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात आली होती.

- | | |
|---------------------------------|-----------|
| १. प्राचार्य श्री. एस. के. पवार | : अध्यक्ष |
| २. डॉ. टी. एन. शिळीमकर | : सदस्य |
| ३. श्री. एस. बी. अनपट | : सदस्य |

उपरोक्त समितीची दिनांक ०४/०३/२०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये विमाछत्र संरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्याअनुषंगाने शिफारस अहवाल व त्यासंदर्भातील नियम व अटी प्रमाणे विमाछत्र योजना राबविणेसाठी शिफारस करण्यात आली. सोबत अहवाल जोडला आहे.

सबब सोलापूर विद्यापीठातील कार्यरत संवैधानिक अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांच्याकरिता वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्याची बाब विचारार्थ सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम ५(३२) अंतर्गत विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या कल्याण विषयक कार्यास चालना देण्याची व्यवस्था करण्याच्या विद्यापीठाच्या कर्तव्याचा विचार करुन व विद्यापीठास प्राप्त अधिकारात, सोलापूर विद्यापीठातील कार्यरत संवैधानिक अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांच्याकरिता वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्याबाबत नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाचा विचार करुन विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करावी व त्यासाठी दरवर्षी विद्यापीठ फंडातून खालीलप्रमाणे रक्कम भरावी असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

अ. क्र.	तपशील	विमा रक्कम मर्यादा	विद्यापीठामार्फत विमा हप्त्याची देण्यात येणारी प्रतिपूर्तीची रक्कम (कमाल मर्यादा)	शेरा
१	मा. कुलगुरु	किमान १० लक्ष	रु.१३,५००/-	एकूण विमा हप्त्याच्या १००% रक्कम देय
२	संवैधानिक अधिकारी, शिक्षक व वर्ग १ अधिकारी	किमान ५ लक्ष	रु.९,४००/-	एकूण विमा हप्त्याच्या १००% रक्कम देय
३	वर्ग २, ३ व ४ कर्मचारी	किमान ३ लक्ष	रु.७,८००/-	एकूण विमा हप्त्याच्या १००% रक्कम देय

[१३(१२)] विद्यापीठाकडील ई.पी.बी.एक्स. सिस्टिमच्या देखभाल व दुरुस्तीचे काम वार्षिक दर करारानुसार मे. इनटेलिकॉन प्रा. लि., पुणे यांचे कडून काम करणे ची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ परिसरातील दूरध्वनीच्या वापराकरीता ई.पी.बी.एक्स.सिस्टिम ही दि.३१/०३/२००९ रोजी मे.इनटेलिकॉन प्रा.लि., पुणे यांचेकडून खरेदी करण्यात आलेली आहे. त्यानुसार ई.पी.बी.एक्स सिस्टिमची वॉरंटीची मुदत दि. ३०.०६.२०११ रोजी संपलेली आहे. त्याकरीता ई.पी.बी.एक्स सिस्टिम मशिन व केबलिंगच्या देखभालीसाठी वार्षिक दर करार हा तीन वर्षाकरीता ई.पी.बी.एक्स Cabel करीता रु.२६,४७२/- व ई.पी.बी.एक्स सिस्टिम (Karel DS २००) करीता रु.८९,४९९/- [सर्व करासहीत] करण्यात आलेला होता. त्यानुसार ई.पी.बी.एक्स सिस्टिम व केबल मेन्टेनन्स च्या तीन वर्षांच्या वार्षिक दर कराराची अंतिम मुदत ही दि. ३०/०६/२०१४ रोजी संपलेली असून पुढील तीन वर्षांच्या कालावधीकरीता ई.पी.बी.एक्स. सिस्टिम Karel DS२००S व केबलिंग देखभालीकरीता वार्षिक दर करार करणेबाबत दि.१९/०५/२०१४ कळविले आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

Sr. No.	Product	Sr.No. of Product	Config/s/w/Details	Qty.	AMC charges	Amount
१	Karel DS२००S		EPABX System with Operator console	LOT	८९२२५.००	८९२२५.००
					Total without Tax	८९२२५.००
					Service Tax @ १२.३६ %	११०२८.२१
					Total AMC Charges with tax	१००२५३.२१
२	Cabling Maintenance			LOT	३६०००.००	३६०००.००
					Total without tax	३६०००.००
					Service tax @ १२.३६%	४४४९.६०
					Total AMC charges with tax	४०४४९.६०

सबब, मे. इनटेलिकॉन प्रा.लि., पुणे यांचे बरोबर विद्यापीठातील ई.पी.बी.एक्स. सिस्टिम रक्कम रु.१,००,२५३/- व केबल मेन्टेनन्स रक्कम रु. ४०,४५०/- या पुढील तीन वर्षांच्या वार्षिक दर करार करीता येणा-या खर्चास, कामास आणि एकूण खर्च **अग्रीम रक्कम रु. १,४०,७०३/-** हा मे.इनटेलिकॉन प्रा.लि., पुणे अदा करणेकरीता मा.कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ नियम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दि.१०/०६/२०१४ टिपणीनुसार मान्यता दिलेली आहे.

मा.कुलगुरुंनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१३(१३)] व्यवस्थापन परिषदेच्या दि.२०/०१/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.५ रद्द करण्याबाबत.

(टिपणी: कामकाजपत्रकातील सर्व विषय व आयत्या वेळेचे सर्व विषय संपल्यानंतर व्यवस्थापन परिषद सदस्य, श्री. बी. एस. सलगर यांनी व्यवस्थापन परिषदेच्या दि.२०/०१/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.५ बाबत चर्चा उपस्थित केली. व्यवस्थापन परिषदेने सदरचा केलेला ठराव हा मा. धर्मादाय आयुक्त यांच्या अधिकार कक्षेत हस्तक्षेप करणारा असल्याचे नमूद करुन काही संस्था चालकांनी श्री. बी. एस. सलगर यांच्याकडे तक्रारी केल्या असून हा ठराव रद्द करणे आवश्यक असल्याचे श्री. बी. एस. सलगर यांनी नमूद केले.

वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वास्तविक हा निर्णय विद्यार्थ्यांचे जमा झालेले शुल्क प्राचार्यांना वेळेत विद्यापीठात जमा करता यावे यासाठी घेतलेला आहे. परंतु त्यामूळे इतर कार्यालयाच्या अधिकारात हस्तक्षेप होत असेल तर तो निर्णय रद्द करणे योग्य आहे अशी चर्चा झाली व चर्चेअंती खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला).

ठराव: व्यवस्थापन परिषदेच्या दि.२०/०१/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.५ सर्वानुमते रद्द करण्यास मान्यता देण्यात आली व तसे संबंधितांना कळविण्यात यावे असे ठरले.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद